

आदिवासी क्षेत्र उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना सन २०११-१२ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय  
अर्थसंकल्प तरतूदीचे वाटप"शालेय शिक्षण"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- ९ मे, २०११

- वाचा : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दिनांक ३१.३.२०११  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दिनांक ८.४.२०११  
३) शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.१९४/का.६, दिनांक २४.१.२०११

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "शालेय शिक्षण" या उपशिर्षाखाली २०११-१२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे व योजनांचे वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. उपरोक्त संदर्भ क्र. (१) अन्वये माहे एप्रिल व मे महिन्याचा खर्च भगविण्यासाठी सदर तरतूदीपैकी १/६ निधी खर्च करण्यास मंजूरी याद्वारे देण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षानिहाय/उप लेखाशिर्षानिहाय तसेच साध्य झालेले भौतिक

उदिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०११०५०९९६२६५०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे  
संचालक, प्रौढ शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.  
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (३ प्रती)  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.  
कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व १२, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सामान्यशिक्षण</b> <b>योजनेचे नाव :- सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान</b>  (राज्यस्तर)	<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२०२- सर्वसाधारण शिक्षण- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-माध्यमिक शिक्षण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान (२२०२ १९०१) ३६, सहायक अनुदान (वेतन)</b>  (रुपये हजारात)			
<b>जिल्ह्याचे नाव</b>	<b>२०११-१२ साठी केलेली तरतुद</b>	<b>२०११-१२ ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण</b>	<b>१४००००</b>	<b>शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे</b>	<b>शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.</b>	

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सामान्यशिक्षण</b> <b>योजनेचे नाव :- अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान</b>  (राज्यस्तर)	<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२०२- सर्वसाधारण शिक्षण- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-माध्यमिक शिक्षण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०४) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (२२०२ १९४८) ३६, सहायक अनुदान (वेतन)</b>  (रुपये हजारात)			
<b>जिल्ह्याचे नाव</b>	<b>२०११-१२ साठी केलेली तरतुद</b>	<b>२०११-१२ ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण</b>	<b>१००००</b>	<b>शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे</b>	<b>शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.</b>	